

Friday 8 September 2017

CHANGE OF NAME CHANGE OF NAME

I HAVE CHANGED MY NAME
FROM MOHAMMAD VAKEEL
/ MOHD VAKEEL TO
MOHAMMAD VAKEEL
SHAIKH AS PER AFFIDAVIT
(RY 506011)

I HAVE CHANGED MY NAME
FROM MARGARET
LORANNE PHILLIPS TO
MARGARET LORRAINE
PHILLIPS VIDE GOVT OF
MAHARASHTRA GAZETTE
(M-1761589)

I HAVE CHANGED MY NAME
FROM FATIMABEE ABDULLA
TO FATIMABEE ABDULLA
SHAIKH AS PER AFFIDAVIT
(SF 501335)

I HAVE CHANGED MY NAME
FROM KAMINA NEMA SALVI
TO KAMINI NEMA SALVI
VIDE GOVT OF
MAHARASHTRA GAZETTE
(M-1761590)

I HAVE CHANGED MY NAME
FROM MOHAMMAD
ISTEYAO / MOHAMMAD
ISTAYAO AHMAD TO
MOHAMMAD ISHTIYAO
SHAIKH AS PER AFFIDAVIT
(RY 506012)

I HAVE CHANGED MY NAME
FROM SAMROSH JALAL
SHAIKH TO SAMROJ JALAL
SHAIKH VIDE GOVT OF
MAHARASHTRA GAZETTE

I HAVE CHANGED MY NAME
FROM PRACHI PRADIP

UNITED VANDER HORST LIMITED

CIN: L99999MH1987PLC044151
Regd. Office: E-29/30, MIDC, Talaja,
Navi Mumbai 410 208 Tel: 2741 2728
Fax: 022-2741 2725/2741 0308
Email: sales@uvdhl.com
website: www.uvdhl.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that due to unforeseen situation(s) which resultant to non-availability of the Directors of the Company, a meeting of the Board of Directors scheduled on Tuesday, 12th September, 2017 has been rescheduled on Thursday, 14th September, 2017 at 8, Shyam Kripa, 15th Road, Near Mini Punjab Restaurant, Off. Link Road, Khar Road (West), Mumbai - 400052 to take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2017.

By Order of the Board of Directors
For United Vander Horst Limited
Sd/-

Jagmeet Singh Sabharwal
Managing Director

Date: 07.09.2017
Place: Navi Mumbai

Mythic Electronics Limited

ACTIVE TIMES

PASSPORT
NEW, RENEWAL,
TATKAL, NAME
CHANGE, GAZATTE,
GST REGISTRATION,
RENT AGREEMENT,
PANCARD, ETC.
YASH TRAVELS AND
COMMUNICATION
8767101021

PS IT INFRASTRUCTURE & SERVICES LIMITED

CIN: L72900MH1982PLC027146

Regd. Off: Office No. 308, B2B Agarwal Centre, Near Malad Industrial Estate,
Kanchpada, Malad west Mumbai Mumbai City MH 400064 IN
Tel: 022-26791790 Fax: 022-26791790 E-mail: psitinfra@gmail.com
Website: www.psitinfrastructure.com

NOTICE

It is hereby given that the Thirty Fifth Annual General Meeting (AGM) of the Members of Infrastructure & Services Limited will be held on **Friday, 29th September, 2017** at **11.00 A.M.** at the registered office of the Company at Office No. 308, B2B Agarwal Centre, Malad Industrial Estate, Kanchpada, Malad west Mumbai - 400064, Maharashtra, to transact the businesses as mentioned in the Notice convening the AGM dated **14th September, 2017** which has been dispatched to the Members on **07th September, 2017** accompanied by the Audited Financial Statements as at 31st March, 2017 together with Reports of Directors' and Auditors' thereon.

It is also hereby given that, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain close from **20th day of September, 2017 to 22nd day of September, 2017** (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting.

It is also hereby given that, Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and amended and Regulation 44 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015, all the members of the Company are hereby informed that:

The Company is providing its members facilities to exercise their right to vote on resolutions proposed to be passed in the Annual General Meeting of the Company, through electronic voting system ("Remote e-voting").

ठाणे

सुबई, शुक्रवार, दि. ८ सप्टेंबर २०१७

महापालिकेतील विविध विभागांच्या आढावा बैठकीचे आयोजन

विभागाची आढावा बैठक पहिल्या व तिसऱ्या सोमवारी

नागरी समस्यांबाबत पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी

उल्हासनगर दि. ७ : महापालिकेतील विविध विभागांच्या आढावा महापालिका सदस्यांचे प्रभागातील नागरी समस्यांचे निराकरण, पत्रकारांनी शहरातील मांडलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांची बैठक यापुढे महिन्यातील पहिल्या व तिस-या सोमवारी सकाळी ११ वाजता, दुपारी १२ वाजता व दुपारी १ वाजता आयोजित जात येणार आहे. तसेच नागरीकांना त्यांच्या समस्यांबाबत येण्यात येणारी बैठक महिन्यातील पहिल्या व तिस-या मंगळवारी दुपारी ४ वाजता पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येतील अशी माहिती तसेच सर्व विभाग अधिकारी, प्रभाग समिती, प्रत्येक सोमवारी दुपारी ३ वाजता सर्व विभाग प्रमुख

आधारापासून मुक्त आहे. तथापि कोणा व्यक्तीस सदर पर्यट संदर्भात वारसा हक्क, भाग, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, अनुज्ञाती, वसिहत, ताबा किंवा अधिकार स्वरूपात कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व प्रमुख दस्तावेजांसह त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरता कळवावे अन्यथा अशा कोणत्याही दावाच्या संदर्भात प्रत्येक सोमवारी दुपारी १२ वाजता प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि दावा, काही असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल व ते आमच्या अंतिमतेवर व सोसायटीवर बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भित अनुसूची

दुकान क्र. ४७-ए, तळमनवला, कामधेनु शॉपिंग सेंटर, क्षेत्रफळ २८० चौ. फु. विल्टअप क्षेत्र, भागप्रमाणपत्र क्र. १६४. ल. ५०/- प्रत्येकीचे ५ शेअर्स, अनुक्रम क्र. ८१६/- २२००, सोसायटीद्वारा वितरीत २९.०९.२००० रोजीचे मे समर्थ डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्याकडून दिनांक २९.११.१९८६ रोजीच्या करारनामा नुसार खरेदी केलेले (सदर मालमत्ता शुध्द फातिमा मुन्शी (तहसिल) यांच्या नावे

२९ व ४७ नुसार येथे नूतना देण्यात येत आहे की, सिव्हरिटीज ऑफ एक्सचेंज बॉर्ड ऑफ इंडिया (लिमिटेड) अफिलेसन्स ऑफ इन्व्हेस्टमेंट्स रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये विलेखनाप्रमाणे ३० जून, २०१७ रोजी संपलेल्या प्रथम लिमाईनरितो अलेखनपरिचित वितीय निष्कास विचारत येणे व मान्यता देणे याकरिता युनियट क्र. २५ ते २५, २५ मजला, ओरिएंट हाऊस, ३९ उद्योग नगर, गिरगाव (प), मुंबई-४०००६५ या ठिकाणी गुरुवार ५४ सप्टेंबर, २०१७ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. यापुढे सिव्हरिटीज ऑफ एक्सचेंज बॉर्ड ऑफ इंडिया (ग्राह्यीयान ऑफ इन्व्हेस्टमेंट्स रेग्युलेशन अन्वये रक्षारित पोर्ट ऑफ कंट्रोलनुसार संचालक, कामपी. अधिकारी व पदसिद्ध कर्मचारी आणि त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्यासाठी कंपनीचे प्रतिमूर्तीत व्यवहारकरिता व्यापार खिडकी गुरुवार ७ सप्टेंबर, २०१७ ते शनिवार १६ सप्टेंबर, २०१७ पर्यंत बंद राहिल. सदर सूचना व अलेखनपरिचित वितीय निष्कास प्रत कंपनीच्या www.pelihakoba.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

महोदय प्रमोव्हरीज लिमिटेडकरिता

KUSAM ELECTRICAL INDUSTRIES LIMITED
CIN: L31909MH1983PLC220457
Regd. Off: G-17 Bharat Industrial Estate, T. J Road, Sewree(W), Mumbai-400015.
Tel: 24124540 Fax: 24149659
Email: kusam_meco@gmail.com
Website: www.kusamelectrical.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (LODR) 2015, Notice is hereby given that a Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, 14th September, 2017 to consider and approve, the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2017.

For, Kusam Electrical Industries Limited
Sd/-
Neha Sangam
Company Secretary & Compliance Officer
Place: Mumbai
Date: 7th September, 2017

PUBLIC NOTICE

Miss Joharbai Subrati Munshi, a

UNITED VANDER HORST LIMITED
CIN: L99999MH1987PLC04151
Regd. Office: E-2830, MIDC, Talga, Navi Mumbai 410 208 Tel: 2741 2728
Fax: 022-2741 2725/2741 0308
Email: sales@uvchl.com
website: www.uvchl.com

NOTICE
Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that due to unforeseen situation(s) which resultant to non-availability of the Directors of the Company a meeting of the Board of Directors scheduled on Tuesday, 12th September, 2017 has been rescheduled on Thursday, 14th September, 2017 at 8. Shyam Kripa, 15th Road, Near Mini Punjab Restaurant, Off. Link Road, Khar Road (West), Mumbai - 400052 to take on record the Un-Audited Financial Results of the Company for the quarter ended on 30th June, 2017.

By Order of the Board of Directors
For United Vander Horst Limited
Sd/-
Jagmeet Singh Sabharwal
Managing Director
Date: 07.09.2017
Place: Navi Mumbai

जाहिर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वामी श्री जसवंत जपनदास परमार यांचे कायदेद्वारे वारसादर हे सर्व अधिमापानुसृत असलेली खालील अनुसूचित नमुद प्लॅटबाबत त्यांचा मुलगा व मुलगी यांच्याद्वारे मोडिक निश्चितप्रमाणे संयुक्त सदरपत्र असलेले मयताची पत्नी श्रीमती पुष्पादेवी जे. परमार यांच्या नावे ६५% अधिमापानुसृत शेरसह हस्तांतर कर इच्छित आहे.

कोणा व्यक्तीस सदर प्लॅट संदर्भात वारसा हक्क, भाग, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, अनुज्ञाती, वसिहत, ताबा किंवा अधिकार स्वरूपात कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व प्रमुख दस्तावेजांसह त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरता कळवावे अन्यथा अशा कोणत्याही दावाच्या संदर्भात प्रत्येक सोमवारी दुपारी १२ वाजता प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि दावा, काही असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल व ते आमच्या अंतिमतेवर व सोसायटीवर बंधनकारक असणार नाही.

वर संदर्भित अनुसूची

प्लॅट क्र. १/१०९, क्षेत्रफळ ५५० चौ. फु. प्लॅट क्षेत्र, च्याती नगर कोठेही आहे. गुलामाई वॉस रोड क्र. ८, बुध्दलकम, एमएचबी कॉलनी, सुबई-४०००६५, रवणीय श्री. जसवंत जपनदास परमार यांचा मुलगा व मुलगी यांच्याद्वारे मोडिक निश्चितप्रमाणे संयुक्त सदरपत्र असलेले मयताची पत्नी पुष्पादेवी जे. परमार यांच्या नावे ६५% अधिमापानुसृत शेरसह हस्तांतर कर इच्छित आहे. कोणा व्यक्तीस सदर प्लॅट संदर्भात वारसा हक्क, भाग, विक्री, तारण, भाडेपट्टा, मालकी हक्क, अनुज्ञाती, वसिहत, ताबा किंवा अधिकार स्वरूपात कोणताही दावा किंवा अधिकार असल्यास त्यांनी सर्व प्रमुख दस्तावेजांसह त्यांचे दावे सदर सूचना प्रकाशन ताखेपासून १४ दिवसांच्या आत खालील स्वाक्षरीकरता कळवावे अन्यथा अशा कोणत्याही दावाच्या संदर्भात प्रत्येक सोमवारी दुपारी १२ वाजता प्रक्रिया पूर्ण केली जाईल आणि दावा, काही असल्यास ते सोडून दिले आहे असे समजण्यात येईल व ते आमच्या अंतिमतेवर व सोसायटीवर बंधनकारक असणार नाही.

दै. मुंबई लक्षदीप ७

MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED
CIN: L99999MH1986PLC040604
159, Industry House, 5th Floor, Churchgate Reclamation, Mumbai - 400020

NOTICE
Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, a Meeting of the Board of Directors of the Company will be held on THURSDAY, SEPTEMBER 14, 2017 at Mumbai, India to consider and to approve the Unaudited Financial Results of the Company for the first quarter and three months ended JUNE 30, 2017.

Further, pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and the Company's Code of conduct for Prevention of Insider Trading, the Trading window will be closed for the Directors, Designated Employees and Auditors of the Company including their immediate relatives from SEPTEMBER 06, 2017 18:48 hours from the conclusion of the Board Meeting and hence, they are not permitted to deal in the shares of the MELSTAR INFORMATION TECHNOLOGIES LIMITED in 48 hours from the conclusion of the Board Meeting.

The said notice may be accessed on the Company's website <http://www.melstar.com> and may also be accessed on the Stock Exchange websites at <http://www.bseindia.com> and <http://www.nseindia.com>.

By Order of the Board of Directors

For MELSTAR INFORMATION Technologies Limited
(Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing remote e-voting facility to the members to cast their vote by the electronic means on all the resolutions set out in the Notice of AGM and has engaged the services of CDSL for the purpose.

- The Remote E-voting period begins on September 27, 2017 (at 9:00 am) and ends on September 29, 2017 (at 5:00 pm). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding of the Company as on September 23, 2017 (cut-off date).
- The facility for voting by Ballot Paper shall also be made available at the AGM and the Members attending the AGM, who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to vote at the meeting through polling paper.
- A Member may participate in the AGM even after exercising his right to vote through remote e-voting, but shall not be allowed to vote again at the AGM. A person, whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the Depositories as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting at the AGM through ballot paper.
- In case of any query regarding e-voting, a member may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual for shareholders available at www.evotingindia.com under help section or write an e-mail to helpdesk.evoting@cdslindia.com or contact M/s. Purna Share Registry (India) Pvt. Ltd., No. 8, Shiv Sham Industrial Estate, Ground Floor, J. R. Borasia Marg, Opp. Kasturba Hospital, Lower Panel, Mumbai - 400 011, Phone No. 022-2301 6761.

For Fraser and Company Limited
Sd/-
Mr. Jignesh Patel
(Whole-Time Director)
DIN: 03143531

Place: Mumbai
Date: September 07, 2017

NOTICE

IN THE COURT OF HON'BLE
M.K. MAHAJAN, MEMBER
M.A.C.T., NAGPUR,

C.P. No. 1082/2017
Process No. 5926 P.F. 22/09/2017

Petitioner: Arun S/o Chintamanrao Mahakale & others. -versus- Respondent: Balasaheb S/o Shankar Kakkde & Others.

To: Balasaheb S/o Shankar Kakkde, R/o Satyaketu Society, Plot No. 09, Sector 35, Kamathe Panvel JCI, Navi Mumbai, M.S. - 410206.

Whereas the above named petitioners in above petition have filed their claim petition U/Sec. 166 of Motor Vehicle Act for Rs. 1,14,50,000/- and application U/Sec. 140 of Motor Vehicle Act for Rs. 50,000/-.

You are hereby notified to appear in this Court of Hon'ble M.K. Mahajan, Member M.A.C.T. Nagpur, in person or by a pleader duly instructed Dated 22/09/2017. At 11:00 A.M. show cause, in the said above noted claim Petition failing wherein the said Application will be heard and determined ex-parte in your absence.

Given under my hand and the seal of the Court this 24th day of

For Fraser and Company Limited
Sd/-
Mr. Jignesh Patel
(Whole-Time Director)
DIN: 03143531

For MELSTAR INFORMATION Technologies Limited
(Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing remote e-voting facility to the members to cast their vote by the electronic means on all the resolutions set out in the Notice of AGM and has engaged the services of CDSL for the purpose.

The Remote E-voting period begins on September 27, 2017 (at 9:00 am) and ends on September 29, 2017 (at 5:00 pm). The e-voting module shall be disabled by CDSL thereafter. The voting rights of the Members shall be in proportion to their shareholding of the Company as on September 23, 2017 (cut-off date).

By Order of the Board of Directors

For MELSTAR INFORMATION Technologies Limited
(Management and Administration) Rules, 2014 as amended and Regulation 44(1) of the SEBI (LODR) Regulations, 2015, the company is providing remote e-voting facility to the members to cast their vote by the electronic means on all the resolutions set out in the Notice of AGM and has engaged the services of CDSL for the purpose.

Place: Mumbai
Date: September 07, 2017

For Fraser and Company Limited

Sd/-

Mr. Jignesh Patel

(Whole-Time Director)

DIN: 03143531

Place: Mumbai

Date: September 07, 2017

For Fraser and Company Limited

Sd/-

Mr. Jignesh Patel

(Whole-Time Director)

DIN: 03143531

Place: Mumbai

Date: September 07, 2017

For Fraser and Company Limited

Sd/-

Mr. Jignesh Patel

(Whole-Time Director)

DIN: 03143531

Place: Mumbai

Date: September 07, 2017

For Fraser and Company Limited